

संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र
चिचपल्ली यांना आहरण व संवितरण अधिकारी
म्हणून घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक : एफडीएम - २०१५/प्र.क्र.२९२/फ-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : १८ नोव्हेंबर, २०१५

- वाचा :-** १) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक-मकोनि-१०००/प्र.क्र.४४/०५, कोषा- प्र.५,
दि.०४.०१.२००६
२) महसूल व वन विभाग, शासन आदेश, क्र.इएसटी-२०१३/प्र.क्र.६४/भाग-२/फ-९,
दि.०४.१२.२०१४
३) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर
यांचे पत्र.क्र. कक्ष-२ (१)/असं/प्र.क्र.१५/भाग-३/३१९/२०१५-१६, दि. २०.१०.२०१५.

प्रस्तावना -

शासनाच्या वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वेतन व भत्त्यांची देयके फेब्रुवारी-२००६ पासून इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोषागारातून पारित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ वरील दि.०४.०१.२००६ च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र कोषागार नियम १९६८, खंड-१ मधील नियम १३ नुसार व नियम १५ (३) नुसार विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची यादी महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात येते. यानुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

शासन आदेश, महसूल व वन विभाग क्र.इएसटी-२०१३/प्र.क्र.६४/भाग-२/फ-९, दि.०४.१२.२०१४ अन्वये बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्याकरिता शास्त्रोक्त पद्धतीने बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी व प्रसार करण्यासाठी चिचपल्ली, जि.चंद्रपूर येथे संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्त्याच्या वाटपाकरिता संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली या पदास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य,

नागपुर यांनी दि.२०.१०.२०१५ च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे खालील प्रमाणे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे:-

आहरण व संवितरण अधिकारी यांचे पदनाम	मुख्यालय	जवळचे कोषागार/ उपकोषागार कार्यालय
संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, जि.चंद्रपूर.	चिचपल्ली	चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१११८१२१३५९१९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(डी.एल. थोरात)

सह सचिव,

महसूल व वन विभाग

प्रत :

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
४. मुख्य वनसंरक्षक (प्रा.), चंद्रपूर.
५. संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, जि.चंद्रपूर.
६. वरीष्ठ लेखा कोषागार अधिकारी, नागपूर/मुंबई
७. महालेखापाल (लेखा परीक्षा)/ लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/नागपूर (त्यांना विनंती करण्यात येते कि, महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ खंड -१ मधिल नियम १५(२) व १५(३) नुसार उपरोक्त अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याची पूढील कार्यवाही करण्यात यावी.)
८. संचालक, लेखा व कोषागार संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे.
१०. सहसंचालक (तांत्रिक), लेखा कोषागार, मुंबई.
११. वित्त विभाग, कार्यासन कोषा. प्र.५, मंत्रालय, मुंबई.
१२. जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर.
१३. निवड नस्ती (फ-२), महसूल व वन विभाग.